

माता-मृत्यु निरिक्षण व प्रतिसाद समिती गठीत
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: जमूनो-२०१८/३९३/प्र.क्र.४०४/कु.क.
बी विंग, १० मजला, गो.ते.रुग्णालय, संकुल इमारत
लो.टि.मार्ग, मुंबई ४०० ००१.
तारीख: २८ सप्टेंबर, २०२०

वाचा : शासन निर्णय क्र.आरसीएच-२०१०/प्र.क्र.२८/आरोग्य-७ ब, दि.४.१०.२०१०

प्रस्तावना -

राज्यातील सर्व मातामृत्युंच्या अन्वेषणाकरीता राज्यस्तर कृतीदल समितीची स्थापना दि.४.१०.२०१० च्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे. या समितीची उप समिती म्हणून माता-मृत्यु निरिक्षण व प्रतिसाद समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय-

केंद्र शासनाच्या Maternal Death Surveillance and Response च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात माता मृत्यु अन्वेषणाकरीता शासन निर्णय दि.४.१०.२०१० अन्वये राज्यस्तरीय कृतीदल स्थापन केले आहे. राज्यात मातामृत्युची नोंद होणे व त्यांचे अन्वेषण होवून माता मृत्यु दर कमी करण्याच्या उपाययोजना करण्यासाठी माता मृत्यु निरिक्षण व प्रतिसाद समिती गठीत करण्यात येत आहे. त्याची रचना पुढील प्रमाणे राहिल:-

अ.क्र.	पदनाम	सदस्यत्वाचा प्रकार
१.	आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई	अध्यक्ष
२.	उप सचिव (कुटुंब कल्याण) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
३.	संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.	सदस्य
४.	राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर यांचे प्रतिनिधी	सदस्य
५.	राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र यांचे प्रतिनिधी (पुणे)	सदस्य
६.	उपसंचालक, आरोग्य सेवा (नर्सिंग) मुंबई	सदस्य

७.	राज्य कार्यक्रम अधिकारी, (कुटुंब कल्याण , पुणे)	सदस्य
८.	सहाय्यक संचालक (गुणवत्ता व अभिवचन), आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.	सदस्य
९.	सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई	सदस्य
१०.	निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) (सर्व जिल्हे)	सदस्य
११.	उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई	सदस्य
१२.	फेडरेशन ऑफ ऑबस्ट्रेटिक अँड गायनोकॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई यांचे प्रतिनिधी	सदस्य
१३.	फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई	सदस्य
१४.	द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑबस्ट्रेटिक अँड गायनोकॉलॉजिस्ट सोसायटी, मुंबई.	सदस्य
१५.	सहाय्यक संचालक (माता आरोग्य), पुणे	सदस्य
१६.	अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे	सदस्य सचिव

२. सदर समिती ही राज्यस्तरीय कृतीदल समितीची उप समिती म्हणून काम करेल. सदर समितीची दर ३ महिन्यांनी बैठक होणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने सदर समिती बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शासनास माता मृत्यू दर नियंत्रित ठेवणेकामी रणनिती (Strategy) धोरण निश्चित करण्यासाठी शिफारस करेल.

३. तसेच सदर समितीतील अशासकीय सदस्यांना शासनाच्या वर्ग १ च्या अधिकाऱ्यांप्रमाणे प्रवासभत्ता व दैनंदिन भत्ता अनुज्ञेय राहिल. यावर होणारा खर्च आरसीएच पीआयपी मध्ये करण्यात आलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००९२२१३१७५८०८१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ज.स.तडवी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त , आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, मुंबई.
२. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
३. अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे
४. राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर
५. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे
६. उपसंचालक, आरोग्य सेवा (नर्सिंग) मुंबई.
७. राज्य कार्यक्रम अधिकारी, कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे
८. सहाय्यक संचालक (गुणवत्ता व अभिवचन), आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
९. सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई.
१०. निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) सर्व जिल्हे (संचालकांमार्फत)
११. उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
१२. फेडरेशन ऑफ ऑबस्ट्रेटिक अँड गायनोकॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया , मुंबई.
१३. फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई.
१४. द असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑबस्ट्रेटिक अँड गायनोकॉलॉजिस्ट सोसायटी, मुंबई.
१५. सहाय्यक संचालक (माता आरोग्य), कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे.
१६. सर्व उप संचालक (परिमंडळ) आरोग्य सेवा (संचालकांमार्फत)
१७. सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय (संचालकांमार्फत)
१८. मा.प्रधान सचिव (सा.आ.वि.) यांचे स्वीय सहाय्यक
१९. उप सचिव (कुटुंब कल्याण) सा.आ.वि., मंत्रालय, मुंबई.
२०. निवडनस्ती.